#### HARYANA CAPFIN LIMITED

INTERIM CORPORATE OFFICE: Plot No. 106, Sector-44, Gurgaon – 122 002, Haryana (India)

Phone: 91-124-4624000, 2574326, 2574620, 2574621 Fax: 91-124-2574327 E-mail: investors@haryanacapfin.com Website: www.haryanacapfin.com

CIN: L27209MH1998PLC236139

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon – 122 003, Haryana (India)

Ref No.: HCL/G/SEC/SE/2023-24 September 6, 2023

BSE Limited Corporate Relationship Department 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring Rotunda Building, PJ Towers Dalal Street, Fort Mumbai-400 001

Stock Code: 532855 Scrip ID : HARYNACAP

Sub: Newspaper Publication of Notice of 25th Annual General Meeting and E-Voting information

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz., Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi), regarding Notice of 25<sup>th</sup> Annual General Meeting of the Company sent to the members.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You,

Yours Faithfully, For HARYANA CAPFIN LIMITED

Rajender Singh Chief Financial Officer

Encl.: As stated above



**FINANCIAL EXPRESS** 

(₹ in lakhs, except earnings per share data)

30.06.2022

(Un-Audited)

461.03

(211.62)

(211.62)

(212.08)

40.11

(52.76)

(2.64)

(211.62)

Quarter Ended

30.06.2023

(Un-Audited)

(1,237.21)

(1,237.21)

(1,237.21)

(1,236.51)

802.14

(15.42)

(15.42)

1,478.33

PANYAM CEMENTS AND MINERAL INDUSTRIES LIMITED

CIN: L26940AP1955PLC000546

REGD. OFFICE: 10/156, CEMENT NAGAR, KURNOOL - 518 206 (A.P) Phone: 08514-222274, email: panyam1956@gmail.com, Website: www.panyamcements.in

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

The above un-audited results were reviewed by Audit committee and approved by the Board of Directors in

2) The Statutory Auditors have carried out limited review of the above financial results for the first guarter and

The company's business operations comprises single operating segments viz, Cement and Cementitious

For the Current Quarter ended 30-06-2023, the Company reclassified the short term borrowings from

5) Deferred Tax Asset is not recognised on unused tax losses considering the probability that the Company

Cessation of operations temporarily from 30.04.2023 to 30.06.2023, However Cement was producted and

The figures for the corresponding previous Year/Quarter have been restated/regrouped and reclassified,

"The above is an extract of the detailed format of the un-audited financial results for the quarter ended June

30, 2022 filed with the stock exchanges concerned under the regulation 33 of the SEBI (Listing Obligations

available to the investors on the company's website (www.panyamcements.in) and on the website of the

8) The full format of the un-audited financial results of the Company for the quarter ended June 30, 2022 are

MOHANA COTTON GINNING PRIVATE LIMITED

Date of Order made available & Receipt of Order-04-09-2023

Chandramoulipuram, Vijayawada, Andhra Pradesh - 520010

# 40-26-22, Opp Telephone Exchange, Mohiddin St

Chandramoulipuram, Vijayawada, Andhra Pradesh - 520010

nttps://ibbi.gov.in/en/home/downloads

Sd/- CA Immaneni Chaitanya Kiran

Interim Resolution Professional

IBBI/IPA-002/IP-NO1257/2023-2024/14280

related parties as long term term borrowings to make the repayment of said borrowings as subservient to

the Loans to be sanctioned by a Nationalised Bank. However the said borrowings are not fair valued as the

**Particulars** 

Net profit/ (loss) for the period after tax

Net profit/ (loss) for the period before tax and exceptional items

Net profit/ (loss) for the period before tax after exceptional items

profit/(loss) for the period after tax and other comprehensive

Paid-up Equity Share Capital (Face Value - Rs. 10/- per share)

Total comprehensive income for the period (Comprising

Reserves as shown in the audited balance sheet of the

Total Income from operations

previous year

Earnings per equity share:

their Meetings held on 04-09-2023

three months ended 30-06-2023.

terms of repayment not finalised by the lenders.

may not earn taxable profits in the near future.

and Disclosure Requirements) Regulation 2015.

wherever necessary to conform with those of the Quarter under Report.

**FORM A** 

**PUBLIC ANNOUNCEMENT** 

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MOHANA COTTON GINNING PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

principal office (if any) of corporate debtor Vatticherukuru (Mandal) Guntur Dist

Insolvency commencement date in Date of Pronouncement of Order - 01/09/2023

insolvency professional acting as Reg No.: IBBI/IPA-002/IP-NO1257/2023

professional, as registered with the Board # 40-26-22, Opp Telephone Exchange, Mohiddin St

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a

The creditors of the Mohana Cotton Ginning Private Limited are hereby called upon to submit their claims with prod

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. Al

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its

choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against

entry No.13 to act as authorized representative of the classin Form CA - NOT APPLICABLE.

E-Land Apparel Limited

CIN: L17110KA1997PLC120558

Regd. Office: 16/2B, Sri Vinayaka Indl Estate, Singasandra Near Dakshin Honda

Showroom Hosur Road, Bangalore 560068, Karnataka, India. | Ph:080-42548800

E-mail: investor@elandapparel.com | Website: www.elandapparel.com

INTIMATION REGARDING 26TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

The notice is hereby given that the 26thAnnual General Meeting ("AGM") of E-Land Apparel Limited

(The Company) will be held on Friday, September 29, 2023 at 11:00 A.M through Video

Conferencing ("VC"), / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with General circulars

Nos. 10/2022 dated 28th December, 2022 and 20/2020 dated 5th May, 2020 and other circulars

issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/H0/CFD/PoD-2/P/CIR/2023/4

dated January 05, 2023 Issued by SEBI (hereinafter collectively referred to as 'the Circulars') and all

other applicable laws, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The proceedings

of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be

the deemed venue of the AGM. The Electronic copies of the Notice of AGM will be sent on September

07, 2023, to all the members whose email IDs are registered with the Company/Depositories/ RTA.

In compliance of the above circulars, the Company shall send electronic copies of Annual Report

along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the

Company/Depository Participant/ RTA. The Notice of AGM along with Annual Report for the financial

year 2022-23, will be available on the website of the Company at www.elandapparel.com, on the

website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National

The process of participation in the AGM will be provided the Notice of AGM.

other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

corporate insolvency resolution process of the Mohana Cotton Ginning Private Limited on 01/09/2023.

on or before 19/09/2023 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

19/09/2023

Krishna AP 522017 IN

trading was carried out during this period.

BSE (www.bseindia.com)"

Date : September 04, 2023

Name of corporate debtor

incorporated / registered

Identification No. of corporate debtor

respect of corporate debtor

nterim resolution professional

with the interim resolution professional

Last date for submission of claims

by the interim resolution professional

a class (Three names for each class)

14 (a) Relevant Forms and

Date: 05/09/2023

APPAREL

Place: Vijayawada

(b) Details of authorized

of sub-section (6A) of section 21, ascertained

act as Authorized Representative of creditors in

representatives are available at:

resolution process

2 Date of incorporation of corporate debtor 26/03/2013

5 Address of the registered office and D.No.3-153,

Estimated date of closure of insolvency 28/02/2024

12 Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable

13 Names of Insolvency Professionals identified to Not Applicable

3 Authority under which corporate debtor is RoC - Vijayawada

4 Corporate Identity No. / Limited Liability U17291AP2013PTC086614

Name and registration number of the CA Immaneni Chaitanya Kiran

Address and e-mail of the interim resolution cirp.mohana2023@gmail.com

D Address and e-mail to be used for correspondence cirp.mohana2023@gmail.com

Place : Chennai

Net Worth

Basic

Diluted

Year Ended

31.03.2023

(Audited)

3,885.76

(3.041.34)

(5,985.35)

(5,985.35)

(5,983.49)

(12,228.95)

(11,426.81)

(376.18)

(376.18)

802.14

Regd.Off: Off. No. 11" Floor/1101 Hiranandani Kowledge Park, Technology Street, Hill Side Avenue, Powai, Mumbai-400 076 Tel. No. 022-6733 6400 • Fax No. 022-4053 6699 Website: www.irb.co.in • E-mail: grievances@irb.co.in CIN: L65910MH1998PLC115967

#### NOTICE

 Notice is hereby given that the Twenty Fifth (25th) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, September 27, 2023 at 12:00 noon (IST) through Video Conferencing (VC), in compliance with Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, Circulars ("MCA Circulars") and Notifications issued thereunder issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI) and all other applicable laws to transact the business as set out in the Notice convening the said AGM, has been sent to all the members on their registered e-mail address, together with the Annual Report for the Financial Year ended March 31, 2023.

The requirement of sending physical copy of the 25th AGM notice and Annual Report to the members has been dispensed with vide MCA / SEBI Circular. The Company has sent the Notice of the 25th AGM on Monday, September 4, 2023 on registered e-mail address of the members. The Annual Report including Business Responsibility and Sustainability Report ('BRSR') can be downloaded from the Investor Relations Section of the Company's website www.irb.co.in.

Members who have not registered their email address so far or in case of change of email address are requested to register / update their email address:

in respect of shares held in demat mode: with the Depository through your Depository

 in respect of shares held in physical form: with R&T Agent, M/s KFin Technologies Limited (KFintech) (Unit: IRB Infrastructure Developers Limited), Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.

Members holding share(s) either in physical form or dematerialized form as on

and ends on Tuesday, September 26, 2023 (5:00 PM) (IST) after which the facility will be

20, 2023, may obtain the login ID and password by sending a request at

Wednesday, September 20, 2023 (cut-off date), may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice convening the 25th AGM through electronic voting system of M/s. KFin Technologies Limited. The remote e-voting period commences on Friday, September 22, 2023 (9:00 AM) (IST)

disabled by KFin Technologies Limited and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. iii. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e. Wednesday, September

evoting@kfintech.com or contact M/s KFin Technologies Limited at toll free number 1-800-309-4001. iv. In addition to the remote e-voting facility provided by the Company, the members who have not cast their vote on resolutions through remote e-voting would be given a facility to

cast their vote through e-voting during the AGM. v. The Members, who have cast their vote prior to the meeting by remote e-voting may also attend the meeting but shall not be entitled to vote again at the meeting. Once a vote is cast

by a member, he shall not be allowed to alter it subsequently.

E-mail at evoting@kfintech.com.

Date: September 4, 2023

Place: Mumbai

5. The Notice of the 25th AGM is also available on the Company's website www.irb.co.in and https://evoting.kfintech.com. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the Downloads sections of https://evoting.kfintech.com or contact Ms. C Shobha Anand,

Deputy General Manager, KFin Technologies Limited at toll free number: 1-800-309-4001 or

For IRB Infrastructure Developers Ltd

Mehul Patel Company Secretary

BIG LEAP FOR SPACE TECHNOLOGY

# Chandrayaan-3 Vikram lander 'hops' on Moon

As ISRO said, it soft-landed

The 'hop experiment' came as a surprise. ISRO had never mentioned this plan earlier. Although it was a very small jump, it represented a significant and exciting step forward. It demonstrated ISRO's capability to get the lander to fire its engines and produce the

This capability is key to future lunar missions when ISRO would want the spacecraft to return with samples from the Moon, or when it plans to land human beings on the Moon.

der would have to make a liftoff from the lunar surface and return to Earth. Of course, the tions would be much higher. stration, the 'hop experiment' would remain one of the highlights of the Chan-

human missions," ISRO said.

The second soft-landing, different from the first one.



Moon lander at the new location after the "hop" on Monday

rover having come out. That would also have changed the distribution of weight inside the lander.

Though ISRO is yet to

announce follow-up missions to the Moon, scientists have told *The Indian Express* that a sample return mission was the next logical step to Chandrayaan-3. In fact, if Chandrayaan-2 had been successful in 2019, Chandrayaan-3 would have been a sample return

mission would also come at a later point. The Chinese Chang'e lunar programme has also progressed on similar lines. China sent an orbiter, its first lunar mission, in 2007, and then followed it up with a lander and sample return mission, the last one in 2020.

mission. The human lander

ISRO said the spacecraft and the instruments onboard were all working fine after the 'hop'. "All systems performed nominally and are healthy. Deployed ramp, ChaSTE and ILSA (instruments) were folded back and redeployed successfully after the experiment," it said. The ramp was used by the rover, which was initially held inside the lander module, to slide down on the lunar surface, while ChaSTE and ILSA instruments had their components poking out of the lander and touching the lunar surface to carry out their experiments.

These instruments folded themselves up and then re-deployed themselves after

#### IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY IN INSOLVENCY

for Panyam Cements & Mineral Industries Limited

Jagathrakshakan Srinisha

(Managing Director)

DIN: 01728749

The Debtor hereunder mentioned nave been adjudged Insolvents in Insolvency Petition No. 10 of 2023 as on 28th July, 2023 by the Hon'ble Insolvency Court.

INSOLVENCY PETITION NO. 10 OF 2023

Aggarwal, 901/A, 9th Floor, jay Le Jardin, N. B. Patil Marg, Borla Village, Ghatla Village Road Chembur, Mumbai-400071.

313, 3rd Floor, Anurag Business Center Premises Co.op. Society, CTS No. 410/411, W. T. Patil Marg Near Amar Cinema, Chembur Mumbai-400071. The Petition was presented to this Hon'ble Court on 18th day of April

Agarwal. ..Petitioning Creditor. Dated this 7th day of August, 2023.

MS M. R. PARKAR.

## Re: 1) Rahul Vipanchander

AND C/O M/s. Vidhi Enterprise,

2023 by Naresh Manekchand

Insolvency Registrar **High Court Bombay** 

#### HARYANA CAPFIN LIMITED CIN: L27209MH1998PLC236139

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, NH-17, BKG Road, Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra); Tel. No. 02194 - 238511 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram-122003 (HR Interim Corporate Office: Plot No. 106, Institutional Sector-44,

Gurugram-122003 (HR) E-mail: investors@haryanacapfin.com; Website www.haryanacapfin.com

NOTICE OF 25TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (the 'AGM'

of the Company is scheduled to be held on Wednesday, 27th September 2023 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated July 25, 2023 in compliance with General Circular 11/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28th December, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5tl January, 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws. The members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 25th AGM and the Annual Report for the Financial Year 022-23 have been sent on 4th September, 2023, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided

Members are further informed that (a) Remote e-Voting shall

by National Securities Depository Limited (NSDL)

commence at 9:00 a.m. (IST) on Saturday, 23rd September, 2023 and end at 5:00 p.m. (IST) on Tuesday, 26th September, 2023; (b) No remote e-Voting shall be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Tuesday, 26th September, 2023 and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (c) The Cut-off date for the purpose of evoting has been fixed as Wednesday, 20th September, 2023. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date; (d) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cut-off date i.e. Wednesday, 20th September, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote (e) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (f) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (g) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.haryanacapfin.com Notice of the AGM is also available on the website of NSDL www.evoting.nsdl.com

Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their email addresses by sending form ISR-1 for receiving the Annual Report 2022-23 along with the AGM Notice by email to investors@haryanacapfin.com or rta@alankit.com. Members holding shares in demat form can update thei email address with their Depository Participants.

For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com of National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.haryanacapfin.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchange.

> For HARYANA CAPFIN LIMITED Rajender Singh

on Wednesday, September 27, 2023 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated September 02, 2023 in compliance with the

Best Agrolife Limited

**BEST AGROLIFE LIMITED** 

CIN:L74110DL1992PLC116773

Regd. & Corporate Office: B-4, Bhagwan Dass Nagar, East Punjabi Bagh, New Delhi-110026

Ph: 011-45803300 | Email: info@bestagrolife.com | Website: www.bestagrolife.com

NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held

General Circulars 2/2022 and 19/2021, other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated Jan 5, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"). Further, in continuation to above circular, MCA and SEBI vide said General circulars respectively allowed companies to conduct AGM through VC/OAVM upto September 30, 2023. The members ntending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure prescribed in the In compliance with the aforesaid circular issued by MCA and SEBI, the Notice convening the 32rd AGM and the

Annual Report for the Financial Year 2022-23 have been sent on September 04, 2023, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer Agents ('RTA').

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by NSDL

(a) Remote e-Voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Sunday, September 24, 2023 and end at 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 26, 2023;

(b) Remote e-Voting shall not be allowed after 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 26, 2023;

(c) No remote e-Voting shall be allowed beyond the aforesaid date and time and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (d) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Wednesday, September 20, 2023. Voting

Company as on the Cut-off date: (e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023, may

rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the members of the

obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting (f) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast

their vote through remote e-voting, to exercise their voting rights members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM

through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (h) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website

www.bestagrolife.com Notice of the AGM is also available on the website of NSDL lembers, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Companyi

RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2022-23 along with the AGM Notice by email to info@bestagrolife.com or

Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms. Pallavi Mhatre at pallavid@nsdl.co.in / + 91 22 24997000, (NSDL) National Depository Services (India) Limited, Trade world, Awing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400013. Tel.: (022) 48867000 or send an email to evoting@nsdl.co.in or Mr. Virender Rana, M/s. Skyline Financial Services Private Limited, D-153A, 1st Floor Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi110020 through email at admin@skylinerta.com or parveen@skylinerta.com or on Telephone No.: 011-40450193-97.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.bestagrolife.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock

Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on May 29, 2023, has recommended a final dividend of ₹3/- per share. The final dividend, subject to approval of shareholders, will be paid to the members whose names appear in the Register of members as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 through various online transfer modes to the shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants/Demand Drafts/Cheques will

be sent to the registered address depending upon the availability of postal services. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with their depository participants in case securities are held in demat mode and shareholders holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the Company's RTA to receive the dividend directly into their bank account. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the shareholders at prescribed rate in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, members are requested to comply and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DP's or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through email by 5 p.m. (IST), on Friday, September 15, 2023. Shareholders may also note that in pursuance to the Notice given by the company to the shareholders in respect of the transfer of equity shares to IEPF (Investor Education and Protection fund), all such are requested to make

an application to the Company's Registrar and Share Transfer Agent by October 29, 2023 for claiming the unpaid dividend (final) for the FY 2015-16, so that their shares will not be transferred to the IEPF Authority. It may be noted that if no claim/application is received by the Company or the Company's Registrar and Share Transfer Agent by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any

For BEST AGROLIFE LIMITED

Date: September 4, 2023 Place: New Delhi

Company Secretary

# **AMITABH SINHA**

New Delhi, September 4

THE INDIAN SPACE Research Organisation (ISRO) had reserved the best for the last. Just before it was put in hibernation mode on Monday to survive the approaching lunar night, the lander module of Chandrayaan-3 spacecraft was made to perform a small jump on the Moon.

on the Moon "again". "Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment. On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30-40 cm away," ISRO said in a statement.

thrust to lift it off the ground.

In those instances, the lan-

thrust required in those situa-But as a technology demondrayaan-3 mission. "This 'kick-start' enthuses

future sample return and

as ISRO described it, was very The nearly 1,750-kg lander was slightly lighter than the previous time, with the 26-kg

CIN: L74999MH1951PLC008715 430 ORCHARD MALL, 3RD FLOOR, ROYAL PALMS ESTATE **AAREY MILK COLONY, GOREGAON (E) MUMBAI - 400065** 

**EVANS ELECTRIC LIMITED** 

**NOTICE OF THE 72th ANNUAL GENERAL MEETING** Notice is hereby given that the Seventy-Second Annual General Meeting

(the "AGM") of the Members of Evans Electric Limited will be held on Thursday, 28 th September 2023 at 11.00 A.M virtually through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the Meeting (the Notice). The Ministry of Corporate Affairs (the MCA) vide its General Circulars Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 (hereinafter, collectively referred as the MCA Circulars) read with SEBI/HO/CFO/Po0-2/P/CIR/2023/4

dated January 5, 2023 and SEBI/HO/CFO/CMD2JC1RJP/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred as 'Circulars') has allowed the Company to hold the AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the AGM of the Company is being held through VC.

In accordance with the Circulars, the Notice convening the AGM along with the Annual Report including Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2023, has been sent only through e-mails to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent (the RTA) i.e., M/s. Big Share Services Private Limited or the Depository Participant(s) and holding equity shares of the Company as of September 01, 2023.

The Notice and the Annual Report are available on the website of the Company viz., www.evanselectric.co.in and have also been forwarded to the Stock Exchanges where Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited at

www.bseindia.com The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 25, 2023, to Thursday, September 28, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of the final dividend

The Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth In the Notice of AGM using an electronic voting system (e-voting) provided by Big Share Services Private Limited (BSPL'). The voting rights of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as of the cut-off date being Friday, September 22, 2023 A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting or e-voting during the general meeting. Detailed procedure for remote e-voting/ e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period begins on Monday, September 25, 2023 at 9:00 a.m. IST and ends on Wednesday, September 27, 2023 at 5:00 p.m. IST. The remote e-voting shall not be allowed beyond the aforementioned time and the module shall be disabled by RTA for voting thereafter. The Members, who cast their votes by remote e-voting on the

VC/OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again during the AGM. The Board of Directors has appointed Mrs. Meghna Shah and failing her Mr. A. Sekar, Partners and Associate Partners respectively of MSDS & Associates, Practicing Company Secretaries (Firm Registration Number P2020MH0843000) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent

resolutions prior to the AGM, may attend/participate in the AGM through

manner. The Scrutinizer shall submit the consolidated Scrutinizer's report, not later than two days from the conclusion of the AGM. Members, who need any technical assistance before or during the AGM can contact to General Manager-Operation at email id keswani@evanselectric.co.in

#### / and the Company Secretary at e-mail id cs@evanselectric.co.in All the members are hereby informed that:

financialexp.epapr.in

The Company has fixed Friday, September 22, 2023, as the 'Record Date' for determining the entitlement of members to final dividend for the Financial Year ended March 31, 2023, if approved at the AGM.

For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the email address is not registered with the DPs/Company/RTA, members may register the email IDs using the facility provided by the RTA through the email **investor@bigshareonline.com/** arif@bigshareonline.com.

For Evans Electric Ltd. Sd/-

**Nelson Fernandes** Date: September 05, 2023 Managing Director Place: Mumbai DIN:00985281

#### Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com Manner of registering/updating Email addresses: For Physical Shareholders:

Send scanned copy of the following documents by email to their respective Depository Participant or the Registrar and Transfer Agent (RTA) at investor@bigshareonline.com or the a. A duly signed and completed Form ISR-1;

b. A signed request letter mentioning your name, folio number and complete address, mobile number and email address to be registered;

 Self-attested scanned copy of the Pan Card; and d. Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License, Election

Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the

Along with the above details, for registering the Bank Account details:

 Name and Branch of the Bank; · Bank Account Type:

Bank Account Number;

· MICR Code: IFSC Code and

Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication.

For Shareholders holding shares in Demat Mode: Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

Manner of casting through E-Voting: The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained in the Notice of

Date: September 05, 2023

Place: Bengalaru

the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company. The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice. FOR E-LAND APPAREL LIMITED

> Dong Ju Kim Managing Director

JINDAL Chief Financial Officer Date: 04.09.2023 DIN: 08060629

Place: Gurugram

#### सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दि.५ सोलापूर, ः सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करावेत करून) व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मागणी मिळण्याची केली.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos. **10** for **5** (five) ordinary shares bearing Distinctive no. 46 to 50 of Jai Punit Co-op Housing society Ltd. standing in the names of Jayesh Pinakin Shah Joint Name my Wife Jigna Jayesh Shah have been reported lost/ stoler and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Jai Punit Co-op Housing society Ltd., Flat No. 104/A. RNP Park. Bhavander (East) Dist - Thane - 401 105, to whom obje ction if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publicationofthisnotice.Sharecertificate is not mortgaged nor any loan taker

JAI PUNIT CO-OP HOUSING SOCIETY LTD. SD/- Hon. Secretary umbai Date: 06.09.2023

#### दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, निवासी खोली क्र.२५१६, इमारत क्र.३६, १ला मजला, अभ्युदया नगर सागर को-ऑप.हौ.सो.लि., अभ्युदया नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१४८(भाग), परळ-शिवडी विभाग, मुंबई या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत श्रीमती नाराबेन वसंतलाल शाह (मालक) यांच्या नावे वितरीत मुळ वाटपपत्र व ताबापत्र हरविले आहे आणि मालकांना उपरोक्त सदर खोली श्री. बदिनाथ भोलानाथ जैस्वाल यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे. अशील श्रीमती ताराबेन वसंतलाल शाह यांच्यावतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील पाद्वारे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० देवसांत त्यांचे दावा/आक्षेपबाबत आवश्यव दस्तावेज यासह खालील स्वाक्षरीकर्ता वकील गंच्याकडे टावा/आक्षेप कलवावेत विहित कालावधित दावा प्राप्त न झाल्यास हरविलेल्या करारनामावर कोणताही दावा नाही, असे समजले जाईल.

ठिकाणः मुंबई सही/-किरण जाधव दिनांकः ०६.०९.२०२३ वकील उच्च न्यायालय फ्लॅट नं.६. पहिला मजला. रुपल अपार्टमेंट क्र.१. रुपल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ९८ दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), मुंबई ४०००१४.

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुन

आहार सूचना श्री/श्रीमती फतेह बहादुर सिंग हे जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हैौसिंग सोसायटी लि., छत्रपती संभाजी नगर, एस.एन. रोड, अंधेरी (पूर्व), मृंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.४०४ चे धारक आहेत, यांचे २९ ऑगस्ट, २००५ रोजी कोणतेह

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्य भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या . सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्य शेंअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थे अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्य . उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे, आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबं हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील नगतटींनमार त्यावर मोमायरी कार्यवाही करेल. मोमायरींच्या नोंटणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.७.३० ते रात्रौ.९.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०९.२०२३

च्या वतीने व करित जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

#### हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्याल्य: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दर.:०२१९४-२३८५११. कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र.३०, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर).

अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर). वेबसाईट:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सचना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएर बधवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) रोजी सहकार मंत्रालयादा वतरीत परिपत्रक क ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२३ (एमसीए परिपत्रक) आर्षि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र. सेबी/एचओ, सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ५ जानेवारी, २०२३ नुसा दिनांक २५ जुलै, २०२३ रोजीच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो–व्हीज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) संपन्न होईल एजीएम सुचनेत नमुद माहितीचे पालन करून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फा

जीएममध्ये उपस्थित राहता येईल. उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये वित्तीय वर्ष २०२२-२ करिता वार्षिक अहवाल सोबत २५व्या एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी डिपॉजिटरी सहभागीदार (डीपीज) आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरर एजन्टम (आरटीए) कडे ज्यांचे ईमेल पत्ते अभिलेखीत आहेत त्या मर्व सभामदांना :

प्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत.

. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४१ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) नसार सभासदाना याद्वारे सचीत करण्यात येते की. एजीएममध्ये स्तावित ठरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वा पुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटर्र . तमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, <sup>(</sup>१) रिमोट ई-व्होटींग शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी स.९.०० वाजता सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वा चंतर रिमोर ई-वोटिंग मान्य असणार नाही (२) रिमोर ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणाम्तव बढलता येणार नाही. (३) डलेक्टॉनिक साधनाद्वारे आणि एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ आहे. नोंद तारीखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात नाव नोंद तसेच शेअर्सच्य ारणा केलेल्या मुल्यावर त्यांचे मतदान अधिकार असतील. (४) कोणतीही व्यक्ती, ज कंपनीचे भाग संपादित करीत आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्यानंतर सभासद हो असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी भागधाक असेल, ती evoting@nsdl.co.in येथे विनंती अर्ज पाठवून युजरआयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापी, कोणतीही व्यक्ती एनएसडीएलकडे ई-व्होटींगसार्ठ ागोदरच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करू ती मतदान करू शकते. (५) ई-वोटिंगने मतदानाकरिता सविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना सभेत मतदानाच अधिकार असेल. (६) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सभेपर्वी त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. (७) सदर सूचना कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नों नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव पर्ण पत्ता फोलिओ क्र. कंपनीकडे धारण भागांची संख्या तसेच पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत व खालील दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन पत जेस आधारकार्ड वाहन परवाना ओळखपत्र पारपत्र, कोणतेही शासकीय दस्तावेज असे निवास पुरावा म्हणून कंपनीकर्ड नोंद सदस्य त्यांचे स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची स्कॅन प्रत investors@haryanacapfin.com किंवा rta@alankit.com ई-मेल करून एजीएर सूचना व वार्षिक अहवाल २०२२–२३ प्राप्त करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत.

ई-वोटिंग माहितीकरिता सदस्यांनी एजीएम सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. विद्युत वरुपात काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू चा संदर्भ घ्यावा आणि www.evoting.nsdl.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई बोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी लिमिटेड ४था मजला. ए विंग. टेड वर्ल्ड. कमला मिल्स कंपाऊंड. सेनापती बापट मार्ग. लोअ ारळ, मुंबई-४०००१३ यांना त्यांचे ई-मेल evoting@nsdl.co.in वर कळवावे किंव १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० किंवा मे. अलकींत असाईनमेन्टस लिमिटेड तलकींत हाऊस, ४ई/२, झंडेवालन विस्तारीत, नवी दिल्ली-११००५५, भारत यांन rta@alankit.com ई-मेल किंवा 0११-४२५४१२३४ वर संपर्क करावा.

एजीएम सचनेत नमद ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीनंतर २ कार्यालयीन देवसात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनींच्या अहवालास कंपनीच्या www.haryanacapfin.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्षाद्रा केंवा त्यांच्याद्वारे नियुक्ती व्यक्तीद्वारे घोषित झाल्यानंतर त्वरीत प्रसिद्ध केला जाईल आपि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविला जाईल.

स्थळ: इंदोर

दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२३

ठिकाण: गुरूग्राम राजेंदर सिंग दिनांक: ०४.०९.२०२३ **४००० । १००० ८** मख्य वित्तीय अधिकारी

### रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

ठिकाण: मुंबई

तारीख: ०४.०९.२०२३

**Q**ì साधना नायट्रो केम लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८ नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई-४००००४. दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com

#### व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. हेपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायट्रो केम लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, . १०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे. २०२० या संदर्भात जारी केलेल्या सर्व त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेली इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत न्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उ<del>त्त</del> परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित केली जाईल.

न्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच २५ ऑगस्ट, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने ४ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्य वेबसाइटवर www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com ोथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपामध्ये. निश्चित तारखेनसार न्हणजे, १९ सप्टेंबर, २०२३ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक गद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई–वोटिंग) एजीएमची मूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीदारे व्यवहार केला जाऊ शकतो.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्यत स्वरुपात करू शकतात, त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.
- एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १९ सप्टेंबर, २०२३ असेल.
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते याद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली.
- रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि ते एजीएममध्ये मतदान करण्याम पात्र अमणार नाहीत
- एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य
- कायद्याच्या कलम ९१ च्या तरत्दींनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील
- रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: १८००-१०२०-९९०० आणि १८०० २२ ४४ ३० कॉल करू शकतात किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक आणि श्री. तेजस चतुर्वेदी, सहाय्यक व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनील sadhananitro@sncl.com वर लिहा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही / - नितीन रमेशचंद जानी सदस्यत्व क्र.:ए४७५७

दिनांक: 0४.0९.२0२३

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड नोंद. कार्या.: ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३० (महा.). दू.:०७३१-२४९९९१४ । फॅक्स:०७३१-४२४१९९९, ई-मेल:premiercapservices@gmail.com ।

वेबसाईट:www.premiercapitalservices.in | CIN: L65920MH1983PLC030629 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि

ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (CIN L65920MH1983PLC030629) (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी ११.३०वा**. कंपनी कायदा २०१३ च्या नागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.०२/ २०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (रेग्यलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० , परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि गरिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवायसूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

३९व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने ४०व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची परिचयपत्रे आणि ई-वोटिंगची माहिती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद्र पत्त्यावर विहितपद्भतीने वास्तविक स्वरुपात आणि ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ महभागीदार ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार सोमवार ४ सप्टेंबर, २०२३ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.premiercapitalservices.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला सदस्यांची नोंद घेण्यासाठी सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स् ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएममध्ये ई-बोटिंग तसेच विद्यत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. ई-. वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून सी.एस. दिनेशकुमार गुप्ता, कार्यरत कंपनी सचिव, इंदौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापवींच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांन विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई-वोटिंग लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएम सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

एजीएमच्या ठिकाणी विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपल्बध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंग त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने सदस्यांना मत दिलेले असल्यास त्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तसेच ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकन्टली ऑस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल (टोल फ्री क्र.१८००२२५५३३) किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करू शकतात.

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/

मनोज कासलीवाल संचालक (डीआयएन:००३४५२४१) पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी५९०७४ नोंदणीकृत कार्यालय: दुकान क्र.४, तळमजला, न्यु जल दर्शन, चिंबाई पेरी रोड जंक्शन, . वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०, महाराष्ट्र, भारत. **दूर:**०२२-६८३४०२१२, ई-मेल:corporation@parsoli.com, वेबसाइट:www.parsoli.com

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **परसोली कॉर्पोरेशन लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) तरतुदींचे पालन करून दिनांक ०५ मे. २०२० आणि दिनांक २८ डिसेंबर. २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १३ मे. २०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ परिपत्रके तसेच या संदर्भात वेलोवेली जारी केलेली दतर सर्व संबंधित परिपत्रके एमसीए आणि सेबी (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) व्यवसाय व्यवहार करण्यासाठी जे एजीएमच्या सचनेमध्ये आयोजित केले जाईल.

वरील परिपत्रकांच्या अनुषंगाने. कंपनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल योग्य वेली पाठवेल ज्या महम्यांना ई-मेलहारे वार्षिक मर्वमाधारण मभेची मचना पाठवेल. मेल आयडी कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीकडून ई-संप्रेषण प्राप्त करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून ते नोंदणीकृत करून घ्यावे:

अ. वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांची नोंदणी करण्यासाठी फोलिओ कमांक मतस्याचे नाव आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत यासारख्य आवश्यक तपशिलांसह corporation@parsoli.com वर नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवावेत. ब. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी ईमेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.parsoli.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. भागधारकांना रिमोट ई मतदान प्रणालीद्वारे किंवा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार यवसायावरील एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी मतदान करण्याची पद्धत कंपनीच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

> पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सायरा खान संचालिक डीआयएन:०९३७६३९०

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ **नोंदणीकृत कार्यालय:** ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. द्र.:०२२-२७४१२७२८/२९, फॅक्स:०२२-२७४१०३०८, ई-मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची, ई-वोटिंग माहितीची व पुस्तक बंद करण्याची सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम) मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दृ.०३.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे जे भागधारकांना ई-मेल केले गेले आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी आणि वार्षिक २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https:// instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सहकार मंत्रालया (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/ २०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता लेखापरिक्षित वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना कंपनीचे आरटीए अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https://instavote.linkintime.co.in) आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ई-मेलचे नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई–मेल नोंद करावेत.

- ९. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: यांना विनंती आहे की. कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: अशा भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावा.
- ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी

rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धत:

कंपनी अधिनियम, २०९३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण-२ (एसएस-२) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग आणि एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे व्यवसाय संदर्भात एजीएम दरम्यान मतदान सविधा सदस्यांना दिलेली आहे.

ई-वोटिंग कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) द्वारे एजीएम सूचनेत नमुद साधारण व विशेष विषयावर मत देता येईल आणि सदर नोंद तारखेला कंपनीचे भांडवलात सदस्यांद्वारे धारण समभागांच्या संख्येवर त्यांचे मतदान अधिकार असतील. त्यानंतर मतदानासाठी दुरस्थ ई-मतदान मॉड्यूल एलआयआयपीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि भागधारकांना उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकदा जर एखाद्या ठरावावर मतदाराने मतदाराचे मत दिले की नंतर भागधारक त्यास बदलू देणार नाही. एजीएममध्ये हजर असणारे आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मतदानाचा हुक बजावणारे आणि अन्यथा तसे करण्यास मनाई नसलेलेच भागधारक एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित ग्रहण्यास पात्र असतील प्रगंत एजीएमवर मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा उपविभागाद्वारे कट ऑफ तारखेला ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवले गेले आहे अशा व्यक्तीस रिमोट ई–मतदान तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवन लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

भागधारकांना/सदस्यांना ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.instavote.linkintime.co.in</u> वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्री. राजीव रंजन,** द्र::0२२-४९१८६००० किंवा <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u>, <u>uvdhl19@gmail.com</u> ई-मेल करावा.

भागधारकांना/सदस्यांना लॉगइनबाबत काही समस्या असल्यास <u>instameet@linkintime.co.in,</u> <u>uvdhl19@gmail.com</u> वर ई-मेल करावा किंवा 0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. विजय यादव, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस११९९०) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये मत दिल्याचा निकाल एजीएम समाप्तीपासून दोन दिवसात घोषित केले जाईल, घोषित झालेला निकाल तपासनीसांच्या अहवालसह कंपनीच्या www.uvdhl.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेकडे कळविले

पुस्तक बंद करणे:

. कंपनी अधिनियम, २०१३ (कायदा) च्या कलम ९१ आणि सेबीच्या लागू विनियम (सूचीबद्धता आज्ञापत्र आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या अनुषंगाने कंपनीच्या सदस्यांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्याकरिता बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/-

> > जगमीत सिंग सभरवाल

डीआयएन:00२७०६०७

ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०५.०९.२०२३

**Public Notice** 

This is to inform the general public that original Share certificate Member's Register No.) 18, Flat No. B-07, Distinctive Nos from 086 to 090 of Vijay Park-I Co-operative Housing Society Limited situated at Survey No. 112, Hissa No. 3, Achole Road, Nallasopara (East), Taluka Vasai, District-Thane- 401209 in the Name of Shri. Rakesh Kisan Rakshe have been reported lost/misplaced & an application has been made by him to the society for issue of duplicate share Certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 7 (seven) days from the Publication of this notice. In no claims/object are received during this period the society shell be free to issue duplicate

Date: - 06/09/2023 Place:- Mumbai

Add.: 104, 1st floor, Dwarakamai – 2,

Kumbharkhan Pada, Dombivali (W).

Sd/-Adv. Supriya M. Arade Mob: 8879621907

कार्यात्मा सुपरजेनेरिक्स लिमिटेड नॉद.कार्यालयः सी-४, सी-४/१ एमआयडीसी लोटे, परशुराम इंडस्ट्रीयल एरिया, ता. खेड, खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र-४१५७२२. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड**ची **८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी १२.३०वा. भाप्रवे</mark> एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ट्रुकश्राव्य

स्वरुष (औएव्हीएम) मार्फत सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदी सहकार मंत्रालयाचे सर्वसधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए) सहवाचिता सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२, ६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम ८वी एजीएमची सूचना आणि २०२२-२०२३ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह ज्यांचे

ईमेल पत्ते कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवले गेले आहे. एजीएम सूचना कंपनीच्या <u>https:/</u> /www.lasalabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक् एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना त्यांचे पॅन, केवायसी, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, बँक आदेश इ. अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यानुसार सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन क्रमांक आणि इतर केवायसी तपशील आयएसआर-१ द्वारे सादर/अपडेट करण्याची विनंती केली आहे. एसएच-१३ द्वारे कंपनी (शेअर कॅपिटल आणि डिबेंचर) नियम, २०१४ च्या नियम १९ (१) मध्ये प्रदान केल्यानुसार नामांकनासाठी; आयएसआर-३ द्वारे निवड रद्द करण्याची घोषणा; आणि ०३ नोर्ल्डेंबर २०२१ च्या सेबीच्या परिपत्रकानुसार फॉर्म एसएच-१४ द्वारे धारकाद्वारे नामनिर्देशन रह करणे/ नामनिर्देशित बदलणे. फॉर्म कंपनीच्या www.lasalabs.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी तसेच ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान सीडीएसएलची रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीला आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रियाँ आठव्या एजीएमच्या नोटीसमध्ये प्रदान केली जाईल.

- कायदा, नियम आणि एमसी–ए परिपत्रकांनुसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. रिमोट ई–मतदान कालावधी रविवार २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे रिमोट ई-व्होटिंगला मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर परवानगी दिली जाणार नाही.
- ई-मतदानाच्या हेतुसाठी कट ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी असेल.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- व्हीसी/ऑएव्हीएमद्वारे बैठकीला उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७
- सप्टेंबर, २०२३(दोन्ही दिवसांसह) बंद राहील. संचालक मंडळाने मे. हितेश वाधवानी ॲण्ड असोसिएट्स, ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि
- पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून सराव करत आहेत ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी ८च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद् केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. हे कंपनीच्या वेबसाइट www.lasalabs.com वर उपलब्ध आहे जर तुम्ही तुमचा लॉगिन आणि पासवर्ड पुनप्राप्त करू शकत नसाल, तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर तुमचा डिमॅट खाते क्रमांक फोलिओ क्रमांक, तुमचा पॅन, तुमचे नाव आणि तुमचा नोंदणीकृत पत्ता नमूद करून विनंती पाठवू शकता.
- -वोटिंगच्या<sup>ँ</sup> प्रक्रियेसाठी आणि पद्धतीसाठी<sup>ँ</sup> (दोन्ही एजीएमपूर्वीचे ई-वोटिंग आणि एजीएमच्य वेळी मतदान) आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे, सदस्य नोटिसमधील सूचनांनुसार जाऊ शकतात. एजीएम बोलावणे आणि रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रार असल्यास, तुम्ही www.evotingindia.com च्या मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा तुम्ही लिह् शकता. helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. १८००२२५५३३ किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ईमेल आयडी: cs@lasalabs.com वर ईमेल लिहा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evotingcdslindia.com वर ईमेल यांच्याकडे पाठविले जाऊ शकतात किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

दिनांक : ०४.०९.२०२३

ठिकाण: मुंबई

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता सही/ मिनी जै

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२) नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ.ए.बी.रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर.क्र.:०२२-२४९१ ९५६९, फॅक्स:०२२-२४९१ ९५६९, वेबसाईट:https://www.standardbatteries.co.in,

ई-मेल:standardbatteries\_123@yahoo.co.in दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडची ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

. येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची पंच्याहत्तरावी (७६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ ज कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०. १७/२०२० आणि २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे. २०२० सहवाचिता आणि सर्वसाधारण परिपत्रक क.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी. २०२१. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे सदर एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्र क्र.१२ मे. २०२० आण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी. २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ . २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने **मंगळवार, ०**५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीने पाठविले आहे. एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या www.standardbatteries.co.in, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. सदस्यांना . व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कॅपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फ . पस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व दस्तावेज आणि स्पष्टीकरण अहवालाच्या विद्युत पूर्ती एजीएम तारखेपर्यंत सदर सचना वितरण तारखेपासन सदस्यांना विनाशल्क निरीक्षणासाठी उपलब्ध होतील. सदस्यांना वैधानिक नोंद पुस्तक व इतर आवश्यक दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांची लेखी विनंती कंपनीकडे standardbatteries\_123@yahoo.co.in वर पाठवावी.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (सुधारित) च्या नियम २०, सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स (सुधारित) च्या नियम ४४, एमसीए परिपत्रके व सेबी . रेपत्रक आणि सचिव प्रमाण–२ (एसएस–२) नुसार कंपनीने (१) एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग किंवा (२) एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने एलआयआयपीएलद्वारे देण्यात येणारे विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपात एजीएममध्ये विमर्ष करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने सुविध

भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर भागधारकांचे मतदान अधिकार असतील.

नोंद दिनांक गुरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तथार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पस्तका किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून त्यांच्याद्वारे धारण शेअर्स संदर्भात मतदानाचा अधिका

- रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास मान्यता असणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानाकरिता एलआयआयपीएलद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग बंद केले
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारक असेल त्यांनी insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी पासवर्ड वापरावा.

सेबी परिपत्रकानुसार सदस्यांना एजीएम सचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविल्या जाणार नाहीत ज्या सदस्यांना एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल विद्यत स्वरुपात प्राप्त करण्याची आणि विद्यत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असेल<sup>े</sup>त्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई-मेल नोंदणीसाठी आरटीएकडे कंपनीन विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीकडे ज्या पात्र सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी बधवार. २० सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे किंवा त्यापवीं सादर करावे जेणेकरून त्या सदस्यांना वार्षिक अहवाल २०२२-२३ यासह एजीएम सूचना आणि लॉगइनआयडी व पासवर्ड यासह रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रिया त्यांच्या ई-मेलवर प्राप्त करता येईल

ई-मेल नोंदणीसाठी प्रक्रिया:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी:

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना कंपनीकडून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे त्यांचे ई-मेल नोंद करण्यार्च विनंती करण्यात येत आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसातीः

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत किंवा नवीन ई-मेल अद्यायावत करण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्णपणे भरलेले ई-मेल नोंदणी-व-अनुमती पत्र तसेच स्वाक्षरी केलेले पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत कंपनीच्या <u>standardbatteries 123@yahoo.co.in</u> ई-मेलवर सादर करून किंवा आरटीएकडे support@sharexindia.com वर ई-मेल करून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल व इतर दस्तावेज गठविण्यास अनुमती करावी.

रिमोट ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या सदस्यांना सुविधा देण्यासाठी तपासनीस म्हणून **श्री. रजनीकांत एन. शाह**, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९, सीपी क्र.७००) यांची नियुक्ती करण्या

रिमोट ई-वोटिंगबाबत काही तकारी/प्रश्न असल्यास (एजीएमपर्वी आणि/किंवा एजीएम दरम्यान instameet@linkintime.co.in वर किंवा insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करावेत किंव

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं ठिकाण: मुंबई महेंद्र पारेख कंपनी सचिव व सक्षम अधिका